TEL.: 26851998/ 40589888 Fax: 26852335

# **K K Fincorp Limited**

(Formerly known as Kuberkamal Industrial Investments Ltd.) CIN: L65990MH1981PLC023696

Regd. Off.: Plot No.11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai – 400 063 Email:kkii\_igrd@remigroup.com Website: www.remigroup.com

May 26, 2023

### **BSE Limited,** P.J Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

### Scrip Code: 503669

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, please find enclosed herewith copies of the newspaper advertisement pertaining to Audited financial results of the Company for the quarter and year ended March 31, 2023.

Yours faithfully,

For K K Fincorp Limited

Shiv Kumar Sharma Whole-Time Director



THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | FRIDAY | MAY 26, 2023

REMI EDELSTAHL TUBULARS LIN Regd. Office : Remi House, Plot No.11, Cama Industria Goregaon (East), Mumbai - 400 063 CIN : L28920MH1970PLC014746 Extract of Audited Standalone Financial Resu the guarter and year ended 31st March. 2	al Estate, ults for	Shri. Suhas K the Grand Squ address at O Near Suraj Road, Thane Flat No. 1004,	c Notice asar, a member of iare Society having pp. Sanghavi Hills, Water Park, G.B. (West) & holding 10th Floor, in the		KDMC/H	-	I, KALY	'AN	LIBORD FINANCE LIMITED         CIN: L65990MH1994PLC077482         Regd. Office : 104, M. K. Bhawan, 300, Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbai 400001         Phone : 022- 22658108 / 09 • E-mail: investorrelations@libord.com         EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL         Regults For THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023 (Rs. in Lakhs)         Consolidated         Quarter Quarter Year Year Year Year Year
	in Lakhs) Quarter ended	No. D/2, Gran Village Borivad B Road Thane on 18/01/202	e society viz. Bldg. nd Square CHSL, de, Anand Nagar G e (W) 400615; died 1, without making be posity bergey	sup line moi	lic Health Department KE ply of medicine surgical r n, medical instruments, r tuary etc.at Kalyan Dombi	DMC has invi material, labo medical oxyg vli Municipal	ratory kits, en and ma Corporation	x-ray films, aintaince of 's Hospitals.	Ended         Ended <th< td=""></th<>
0110012020 0110012020	(Audited) 4,376.94	invites claims the heir/s or	he society hereby or objection from other claimants/	Due	ELast date to submit the bio to the low response in s 102) & maintaince of Mo	upply of med	lical oxygen	(Tender ID	Net Profit / Loss) for the period after tax         0.72         6.04         7.93         8.43         (50.62)         (10.30)         (0.24)         71.96           Total Comprehensive Income for the period         (12.08)         (2.38)         6.64         (1.54)         (63.42)         (18.72)         (1.53)         61.99           Equity Share Capital         1570.00         1570.00         1570.00         1570.00         1570.00         1570.00         1570.00
2 Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items) 27.35	136.47	said shares a deceased mer property of th	the transfer of the and interest of the nber in the capital/ le society within a days from the	KDI 01/0	MC has extended the La D6/2023 before 3.00 pm. Tr r 4.00 pm (if possible).	ast date of	Submission	of bid till	Other Equity (excluding Revaluation Reserve)         89.44         66.80         89.44         66.80         (13.79)         (28.26)         (13.79)         (28.26)           Net Worth         1659.44         1636.80         1659.44         1636.80         1556.21         1541.74         1556.21         1541.74           Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) :
3     Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)     53.06     27.35       4     Net Profit / (Loss) for the 35.66     14.77	136.47	publication of t copies of such proofs in supp	this notice, with the documents & other port of his/her/their ons for transfer of			Medical Offic Dombivli Mu			1. Basic:     0.00     0.04     0.05     0.05     -     -     0.46       2. Diluted:     0.00     0.04     0.05     0.05     -     -     -     0.46       Note : The above is an extract of the detailed format of the Quarterly and Yearly Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock
period after tax         42.56           5         Total Comprehensive Income for the period [Comprising         42.56	(2.93)	shares and deceased mer	interest of the mber in the capital/ the society. If no						Exchange website www.bseindia.com and Company's website www.libord.com. For Libord Finance Limited Sd/- Place : Mumbai Dr. Vandna Dangi
Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income	on are received beriod prescribed siety shall be free to		K K FINC	ORP LI	MITED		Date : 24.05.2023 Managing Director		
(after tax)]     1,098.24       6     Equity Share Capital     1,098.24       7     Reserves (excluding	of the deceas capital/property	shares and interest ed member in the y of the society in as are provided	R	egd. Office: Remi House, F Goregaon (Ea CIN-L65990		400 063	rial Estate,	PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED Regd. Office: "Patel House", 5 <sup>th</sup> Floor, 48 Gazdarbandh,	
Revaluation Reserve) as shown in the Audited 3,112.09 Balance Sheet of the		under the bye- The claims/o	laws of the society. bjections, if any society for transfer	Ex	tract of Consolidated Audi ended 3	ted Results f 1st March, 20	23	er and year s. in Lakhs)	THE BHINGL OF THUST THE BHINGL OF THUST THE BHINGL OF THUST THE BHINGL OF THUST HITCHARTE LOOSTICS LIB HITCHARTE
Previous Year 31.03.2022 8 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and		of shares an deceased mer property of th	nd interest of the mber in the capital/ le society shall be	SI. No.	Particulars	Quarter ended 31-03-2023	Year ended 31-03-2023	Quarter ended 31-03-2022	EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023 (Rs. In Lakhs)
discontinued operations) - 1. Basic 0.32 0.13 2. Diluted 0.32 0.13	0.09 0.09	under the bye- A copy of th	le manner provided laws of the society. le registered Bye- ciety is available for	1	Total Income from	(Audited) 26.56	(Audited) 91.74	(Audited) 135.49	Particulars Quarter ended Quarter ended (31/03/2023) (31/03/2022) (31/03/2022) (31/03/2022) (31/03/2022) Audited Audited Audited
NOTE: The above is an extract of the detailed format of Results filed with the Stock Exchanges under Regul	f Quarterly	inspection by objectors, in	the office of the secretary of the	2	Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax and	19.06	70.11	138.14	Total income from operations (net)     6413.21     6503.76     27827.80     23431.66       Net Profit / (Loss) for the period (before tax,
the SEBI (Listing and Other Disclosure Require Regulations, 2015. The full format of the Quarterly F available on the Bombay Stock Exchange	Results are	society betwee pm from the da	en 10.00 am to 8.00 ate of publication of the date of expiry of	3	Exceptional items) Net Profit / (Loss) for the period before Tax (after	19.06	70.11	138.14	Exceptional and/or Extraordinary items)     109.95     198.97     464.12     223.18       Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)     109.95     198.97     464.12     223.18
www.bseindia.com and on the Company w www.remigroup.com. On Behalf of Board of		its period. F	For and on behalf of and Square Society	4	Exceptional items) Net Profit / (Loss) for the	17.77	62.91	125.81	Net Profit / (Loss) for the period after tax (after tax, Exceptional and/or Extraordinary items)137.15213.86489.68227.27
	Sd/- h R. Saraf) g Director	Place : Thane Date : 26.05.2	Hon. Secretary	5	period after tax (after Exceptional items) Total Comprehensive	(27.19)	13.45	56.36	Total Comprehensive income for the period/year       [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)         and other Comprehensive Income (after tax)       59.18       80.94       346.71       188.80
					Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period				Equity Share Capital (Face value Rs.10/-)         6603.59         3603.59         6603.59         3603.59           Other Equity (excluding Revaluation Reserve)         -         -         5274.06         8121.98
CHORDIA FOOD PRODUCT Regd. Off: Plot No. 399 & 400, Survey N Tal. Khandala, Dist. Satara - 412 801.	lo. 398, Villag	ge Sangvi-Shirwal	,		(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]				Earnings Per Share Face Value of Rs.10/- each for Continuing and Discontinued operations
Jwad - Hor Ghan Har Pa/ CIN: L15995PN1982PLC026173 Contac	ct no: 913007	76856	(₹ in lakh)	6 7	Equity Share Capital Other Equity (excluding Revaluation Reserve) as	560.00	560.00	560.00	Basic         0.32         0.72         1.13         0.77           Diluted         0.21         0.53         0.74         0.57           Notes:         Image: Control of the second
EXTRACT OF AUDITED FINANCIA QUARTER ENDED AND YEAR ENDE		RCH, 2023	Corresponding		shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2022		873.64		1. The financial results of the Company for the year ended March 31, 2023 have been audited by the statutory auditors of the Company. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on May 25, 2023.
Sr Particulars	0n 31-03-2023 (Audited)	Year Ended 31-03-2023 (Audited)	quarter ended 31-03-2022 (Audited)	8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -				<ol> <li>This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.</li> <li>The figures in respect of standalone results for the quarter ended March 31, 2023 are the balancing figures between the</li> </ol>
1         Total Income from operations           2         Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional	72.04	285.78	66.52 (12.20		1. Basic (₹) 2. Diluted (₹)	0.32	1.12		audited figures for the full financial year up to March 31, 2023 and the unaudited published year to date figures up to December 31, 2022, which were subjected to limited review.
and/or extraordinary item) 3 Net Profit / (Loss) for the period before tax	3.48		(12.20)	NO	TE: 1. The above is an ex Results filed with the	tract of the de	tailed format nanges unde	of Quarterly r Regulation	<ol> <li>Trade Receivable of Rs. 7385.53 lakhs is as per prevailing Industry norms.</li> <li>The Board of Directors have recommended a Dividend of Rs.0.10 per fully paid share of Rs.10/- each of the Company for the year ended March 31, 2023 subject to necessary approval by the members of the Company in the ensuing Annual</li> </ol>
(after exceptional and/ or Extraordinary items)           4         Net Profit / (Loss) for the period after tax	2.72	19.08	(12.20)		33 of the SEB Requirements) Reg Quarterly Results	ulations, 2018	5. The full f	ormat of the	<ul> <li>General Meeting. The lower rate of Dividend of Rs.0.10 per fully paid share of Rs.10/- each is recommended to conserve the resources to pay the debts of the Company.</li> <li>6. The Company's major active segment is Co-loading of Air Freight. Other activities are less than 5% of total income and</li> </ul>
(after exceptional and/ or Extraordinary items)         5         Total comprehensive income for the period [(comprising profit/loss for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	2.72	19.08	(12.20)		www.bseindia.con www.remigroup.co 2. Key unaudited sta company are under	<b>om.</b> andlone finar	. ,		<ul> <li>hence segment reporting is not applicable.</li> <li>7. The Reminder cum forfeiture notice call money of Rs.7.50 per share amounting to Rs.8150917.50/- was utilized for repayment of debts after paying off rights issue expense as mentioned in offer letter.</li> </ul>
6 Equity Share Capital	403.00	403.00	403.00	F	Particulars Quarter ended	Yea		Quarter ended	8. The balance call money of Rs.7.50 per share as per the terms of the right issue was called from the eligible shareholders as on the record date. Balance call money was not paid by 3759 shareholders holding 1450177 shares. Accordingly, application money paid by these shareholders amounting to Rs.3625442.50 was subsequently forfeited as per approval
7 Earnings Per Share(of Rs.10/- each) (for continued / discontinued operations) Basic /diluted (Rs.)	0.07	0.47	(0.30)		31-03-202 (Audited)	3 31-03-	2023 3	1-03-2022 (Audited)	received on 10.04.2023. 9. Previous period's and year's figures have been regrouped / re-arranged /reclassified, wherever necessary, to make
8 Earnings Per Share(of Rs.10/- each) (for continued / discontinued operations) Basic /diluted (Rs.)	0.07	0.47	(0.30)	Pro	fit before Tax 21	.56 .67 .38	91.74 69.75 62.55	135.49 129.28 116.95	them comparable. By Order of the Board
Note: 1)The above is an extract of the detailed format of the Products Limited for the Quarter ended and Year ended 31st Mi of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) F available on the website of BSE Ltd at www.bseindia.com and at 2) For detailed notes refer full financial results available on website	arch 2023 fileo Regulations 20 t Company's w	d with BSE Ltd und )15. The full forma vebsite at www.cho	der Regulation 33 t of the same are ordiafoods.com. od Products Ltd.	Mu	fit after Tax 20 mbai, Y 25, 2023	On Beha	alf of Board		For PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED Sd/- PLACE: MUMBAI (MAHESH FOGLA) DATE: 25.05.2023 DIRECTOR
Place: Pune			sd/- Pradeep Chordia Aanaging Director						



**K ASHOKA BUILDCON LIMITED** 



# **BRAND CONCEPTS LIMITED**

Regd. Office: Lotus Star, Plot No. D-5, Road No. 20, Marol MIDC, Andheri East Mumbai-400093 (MH) E-mail: swati.gupta@brandconcepts.in; Website: www.brandconcepts.in CIN: L51909MH2007PLC174702

# **/SH**

Date : 24th May, 2023

#### CIN:L45200MH1993PLC071970

Regd. Office: S. No. 861, Ashoka House, Ashoka Marg, Vadala, Nasik - 422 011

Phone No: 0253-6633705, Fax: +0253 2236704, Email: investors@ashokabuildcon.com, Website: www.ashokabuildcon.com

#### EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>st</sup> MARCH, 2023 Rs. in lakhs

		Quarter ended		Year o	ended
Particulars		31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022
	Unaudited (Note 4)	Unaudited	Unaudited (Note 4)	Audited (Note 4)	Audited (Note 4)
Total Income from operations	244,842.14	195,582.25	199,176.48	810,048.19	599,898.36
Profit / (loss) for the period before tax, exceptional / Extra-ordinary items	13,905.26	15,229.33	25,994.94	58,818.83	93,220.95
Net profit / (loss) for the period after tax, exceptional / Extra-ordinary items	3,421.29	13,837.26	22,464.75	37,290.87	77,140.60
Net profit / (loss) for the period after tax and share of profit / (loss) of associates	3,706.93	13,610.07	22,593.15	37,138.65	77,856.10
Total comprehensive income / (loss) for the period [comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income/(loss) (after tax)	3,600.10	13,857.82	22,609.09	37,531.29	77,271.02
Total comprehensive income / (loss) attributable to shareholders of the company	3,882.25	13,630.13	22,734.47	37,374.11	77,984.46
Paid-up equity share capital (face value of Rs.5/- each	14,036.16	14,036.16	14,036.16	14,036.16	14,036.16
Other Equity					
Earnings per share (face value of Rs.5/- each)					
Basic (Rs)	*1.32	*4.85	*8.05	13.23	27.73
Diluted (Rs)	*1.32	*4.85	*8.05	13.23	27.73

#### \* Not Annualised

#### Notes:

1. The above is an extract of the detailed format of audited consolidated financial results for the quarter and year ended 31st March, 2023 filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results (standalone and consolidated) for the quarter and year ended 31st March, 2023 is available on the Company's website i.e. www.ashokabuildcon.com under Investor Information section and on the stock exchange websites i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

#### KEY STANDALONE FINANCIAL INFORMATION FOR THE QUARTER & YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH, 2023

Rs. In Lakh Quarter ended Year ended 31.03.2023 31.03.2022 31.03.2023 31.03.2022 31.12.2022 Particulars Unaudited Audited Unaudited Audited Unaudited (Note 4) (Note 4) (Note 4) (Note 4) 155,905.79 204,353.45 159,470.49 637,234.90 464,463.80 Total Income from operations 77,329.58 (22,359.07) Profit /(Loss) before tax 45,780.53 8,889.40 17,607.21 67,127.36 6,672.23 (30,864.82) Profit /(Loss) after tax 43,476.36 18,797.97

#### Notes:

2. The above results have been reviewed and recommended to the Board of Directors by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their respective meetings held on May 24, 2023. These results have been subjected to audit by Statutory auditors who have expressed an unqualified opinion.

3. The figures for the quarter ended 31st March, 2023 and 31st March, 2022 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the unaudited published figures upto nine months of the relevant financial year.

	By Order of the Board For Ashoka Buidcon Limited
Place: Nashik	Sd/-
Date: May 24, 2023	(Satish D. Parakh) Managing Director DIN : 00112324

#### CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED ON 31st MARCH 2023

(Rs in Lacs)

 $\overline{\text{II}}$ -7

e.			Quarter Endeo	k	Year I	Ended
Sr. No	Particulars	31/03/2023 Audited	31/12/2022 Unaudited	31/03/2022 Audited	31/03/2023 Audited	31/03/2022 Audited
1	Total Income from Operations	4,185.23	4,544.28	2,670.05	16,359.99	8,677.32
2	Net Profit for the Period (before Tax and extraordinary Items)	332.36	405.44	158.13	1,321.71	104.75
3	Net Profit for the Period before Tax (after extraordinary Items)	337.87	405.44	158.13	1,345.23	104.75
4	Net Profit for the Period after Tax (after extraordinary Items)	204.76	289.20	90.61	1,003.85	76.06
5	Total Comprehensive income for the period (comprising profit for the					
	period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)	202.24	294.76	74.43	990.05	56.66
6	Paid-up equity share capital (Face Value of the share $@$ 10 Rs. / Share)	1,058.28	1,058.28	1,058.28	1,058.28	1,058.28
7	Reserves excluding Revaluation Reserves as per Balance Sheet of					
	Previous accounting year.	1,704.30	1,553.88	766.07	1,704.30	766.07
8	Earning Per Share (before extraordinary items)					
	(of Rs. 10/- each) (not annualised)					
	a) Basic	1.91	2.79	0.70	9.36	0.54
	b) Diluted	1.91	2.79	0.70	9.36	0.54
					•	

#### STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED ON 31st MARCH 2023

e		(	Quarter Endeo	k	Year E	Inded
Sr. No	Particulars	31/03/2023 Audited	31/12/2022 Unaudited	31/03/2022 Audited	31/03/2023 Audited	31/03/2022 Audited
1	Total Income from Operations	4,185.23	4,544.28	2,670.05	16,359.99	8,677.32
2	Net Profit for the Period (before Tax and extraordinary Items)	332.36	405.44	158.13	1,321.71	104.75
3	Net Profit for the Period before Tax (after extraordinary Items)	337.87	405.44	158.13	1,345.23	104.75
4	Net Profit for the Period after Tax (after extraordinary Items)	204.76	289.20	90.61	1,003.85	76.06
5	Total Comprehensive income for the period (comprising profit for the					
	period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)	205.08	301.10	83.45	1,016.36	69.71
6	Paid-up equity share capital (Face Value of the share @ 10 Rs. / Share)	1,058.28	1,058.28	1,058.28	1,058.28	1,058.28
7	Reserves excluding Revaluation Reserves as per Balance Sheet of					
	Previous accounting year.	1,743.66	1,590.44	779.16	1,743.66	779.16
8	Earning Per Share (before extraordinary items)					
	(of Rs. 10/- each) (not annualised)					
	a) Basic	1.94	2.85	0.79	9.60	0.66
	b) Diluted	1.94	2.85	0.79	9.60	0.66

Notes: 1) The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on 25th May, 2023, in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015. The statutory auditors have issued the audit reports with unmodified opinion on the above results. 2) Financial Results are in compliance with the Indian Accounting Standard (Ind-AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013. 3) Previous period figures have been regrouped / rearranged, wherever necessary to confirm to current period's classifications. 4) The company is dealing in Travel Gear & Related Accessories. The company does not have any geographical / other segments hence no separate reportable segment as defined in Accounting Standard 17 on Segment Reporting notified under Companies (Accounting Standards) Rules, 2017.5) During the year, the company declared an interim dividend of Rs.0.50 per equity share (5%). The Board of Directors of the company has recommended a final dividend of Rs. 0.50 (5%) per share on 1,05,82,800 equity shares of Rs. 10/- each subject to share holder's approval in the forthcoming Annual General Meeting.

Date: 25th May 2023 Place : Indore

For Brand Concepts Limited Abhinav Kumar Whole Time Director & CFO DIN: 06687880

<b>मुंबई,</b> शुक्रवार, २६ मे २०२३   <b>नव⊛शक्ति १</b> ९	मुंबई,	शुक्रवार,	२६ मे २०२३	नव🏽 शक्ति	१९
--	--------	-----------	------------	-----------	----

कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. 1 मुंबई

(भारत सरकार, वित्तीय मंत्रालय) २रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४००००५

(५वा मजला, सिंधिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१) ओ. ए. क्र. २१३ सन २०२२

(पश्चिम), मंबई - ४००५३, महाराष्ट, भारत

वासवानी मार्ग, कफ परेड, मुंबई - ४००००५

४०१३०३. महाराष्ट. भारत

(पूर्व), मुंबई - ४०००५३.

निकाली काढण्यास तम्हाला मज्जाव करण्यात आला आहे.

अर्जाच्या मंजुरी न्यायाधिकरण द्वारे मंजुरी दिली आहे.

श्री. राहुल राजकुमार पाठक, बी २००२, धीरज सॉलिटेअर, चिंचोली बंदर रोड, मालाड

श्री निशीथ दिनेश शाह, ०४, १ला मजला, कैलास निवास, वर्तक रोड, विरार(पश्चिम), ठाणे

मे. सिग्नेचर सिटी रियल्टी प्रायव्हेट लिमिटेड, टी६/६, मजला ३, वर्ल्ड ट्रेड केंद्र, साधू टी एल

मे. कैरव मॅनेजमेंट कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड, ११०७, श्री कृष्णा, न्यू लिंक रोड, अंधेरी

समन्स

.ज्याअर्थी, वरील नमूद **ओए/२१३/२०२२** नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोर १७.०५.२०२३ रोजी

्रेज्याअर्थी, नामदार न्यावाधिकरणाने कृपावंत होऊन रु. १९,९४,१४,६७०.३३ च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली.

. ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समन्स/सूचनेची बजावणी होऊ शकला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणी साठी

(ii) मूळ अर्जाच्या अनु. क. १५ अर्जनत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्ताव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तां वे तपशील जाहीर करणे ;

(iii) मिलकर्तीच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मल अर्जाच्या अन् कमांव

v) तुम्ही न्यायाधिकरणांची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची

आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तीचे

त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.

व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतुन रोकड

झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध

तुम्हाला २०.०७.२०२३ रोजी दु.१२.०० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याच

व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावण

धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या

४. ॲंबटच्चा करम १९ च्या पीट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. () विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे दाखविण्य

कॅनरा बँक

तेवादी क्र. २ :

सूचीबद्ध केला होता.

होऊन निकाल दिला जाईल.

Place: Ahmedabad

Date: May 25, 2023

विरुद्ध मे. एमके२ टेक्नोलॉजिस लिमिटेड आणि अन्य

## CHORDIA FOOD PRODUCTS LIMITED

Regd. Off: Plot No. 399 & 400, Survey No. 398, Village Sangvi-Shirwal, Tal, Khandala, Dist, Satara - 412 801.

Image: Mark Mark Mark Mark Mark Mark Mark Mark	(Audited)	
2 Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional 3.48 25.47		
	66.5	
and/or extraordinary item)	(12.2	
3         Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/ or Extraordinary items)         3.48         25.47	(12.20	
4 Net Profit / (Loss) for the period after tax 2.72 19.08 (after exceptional and/ or Extraordinary items)	(12.20	
5 Total comprehensive income for the period 2.72 19.08 [(comprising profit/loss for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(12.20)	
6         Equity Share Capital         403.00         403.00	403.0	
7 Earnings Per Share(of Rs.10/- each) (for continued / 0.07 0.47 discontinued operations) Basic /diluted (Rs.)	(0.30	
8 Earnings Per Share(of Rs.10/- each) (for continued / 0.07 0.47 discontinued operations) Basic /diluted (Rs.)	(0.30	

**Pradeep Chordia** Chairman & Managing Director DIN: 00389681

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक: २२ मे, २०२३ रोजी दिले Place: Pune सही/ Date : 24th May, 2023 प्रबंधक, कर्ज वसूली न्यायाधिकरण-१, मुंबई

परि. क. १७

...अर्जदार

...प्रतिवादी



Registered Office: 102/103, Dev Milan Co. Op. Housing Society, Next to Tip Top Plaza, LBS Road, Thane (W) - 400 604. Website: www.windsormachines.com Email: contact@windsormachines.com WINDSOR CIN: L99999MH1963PLC012642

#### STANDALONE/CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON MARCH 31, 2023

									-,	-	₹ in Lacs
				STANDALONE				C	ONSOLIDATE	D	
Sr. No		3 months ended on 31.03.2023	Preceding 3 months ended on 31.12.2022	Corresponding 3 months in the previous year ended on 31.03.2022	Accounting Year ended on 31.03.2023	Accounting Year ended on 31.03.2022	3 months ended on 31.03.2023	Preceding 3 months ended on 31.12.2022	Corresponding 3 months in the previous year ended on 31.03.2022	Accounting Year ended on 31.03.2023	Accounting Year ended on 31.03.2022
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Audited)
1.	Total income from operations	12 450.28	9 184.55	12 202.81	35 311.45	33 934.89	13 143.14	9 936.39	13 580.11	38 410.33	37 186.80
2.	Net Profit / (Loss) for the period (before Exceptional items and Tax)	1,050.48	918.66	1,136.88	2,320.85	1,868.68	1,211.99	200.58	1,308.68	1,100.92	713.23
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	1,050.48	918.66	1,136.88	2,320.85	1,868.68	1,211.99	200.58	1,308.68	1,100.92	713.23
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	766.77	678.06	828.05	1,684.13	1,377.93	928.28	(40.01)	999.85	464.20	222.48
5.	Total Comprehensive Income for the period {Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)}	737.03	669.25	853.93	1,637.89	1,341.23	326.80	71.42	820.54	254.00	449.48
6.	Equity Share Capital	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64
7.	Other Equity	28,643.51	-	27,654.94		27,654.94	26,729.33	-	27,122.98	26,729.33	27,122.98
8.	Earnings Per Share (of ₹2/- each) (for continuing and discontinued operations)										
	Basic :	1.18	1.04	1.28	2.59	2.12	1.43	(0.06)	1.54	0.71	0.34
	Diluted:	1.18	1.04	1.28	2.59	2.12	1.43	(0.06)	1.54	0.71	0.34
Not	e:										

1. The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and were approved by the Board of Directors at its meeting held on May 25, 2023.

- This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Company had given inter-corporate Ioans of Rs. 6706 Lakhs in earlier years. Interest outstanding of Rs. 1031.27 Lacs for the year ended March 2020 is still outstanding. To secure the exposure, the Company has created an equitable mortgage in the year 2019-20. The company had estimated the realizable value of the securities based upon independent valuer's report dated June 30, 2020, using the effective interest rate of the company for an estimated realization period of 1.5 years from the year ended March 31, 2020. Due to pandemic and the lockdown imposed in between years, the company had extended the realization period by further three years, which will have no impact on realization value of security received. No Major development has been possible in current vear, however, appropriate actions have been initiated for recover/s settlement of the outstanding. If any will be accounted for in the year of final has been possible in current year, however, appropriate actions have been initiated for recovery/ settlement of the outstanding amount, shortfall, if any, will be accounted for in the year of final recovery/settlement.
  - b) In view of uncertainty of ultimate collection of further interest, the company has not accrued interest income on the said inter corporate loan (net of provision) for the quarter ended March 31, 2023 amounting to Rs. 226.77 Lakhs, for year ended March 31,2023 amounting to Rs. 919.67 Lakhs. The aggregate of interest not accrued for the period April 1, 2020 till March 31, 2023 amounts to Rs. 2759.02 Lakhs.
- A a) The company had given interest bearing capital advance of Rs. 3000 Lakhs in earlier year in relation to development of its immovable property situated at Thane. However, in view of ongoing commercial negotiation with respect to fulfilment of the terms of the contract, management feels that the Company may have to enter into a compromise arrangement and pay compensation to the contractor. During the year ended March 31, 2020, the company had made provision of Rs. 300 Lakhs towards estimated compensation and not accrued interest for the year ended
- March 31, 2020. During the year, no major development has occurred and the company has continued its judgement in relation to provision of Rs. 300 Lakhs.
   b) In view of the uncertainty regarding outcome of the ongoing negotiation, the company continued its judgement and did not accrue interest income for the quarter ended March 31, 2023 amounting to Rs. 420 Lakhs. The aggregate of interest not accrued for the period April 1, 2020 till March 31, 2023 amounts to Rs. 1260 Lakhs.
- The above is an extract of the detailed format of Quarterly/half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Discloss Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly /Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com/www.nseindia.com/ website of the company www.windsormachines.com.

By Order of the Board For Windsor Machines Limited Vinay Bansod Executive Director & CEC (DIN: 09168450)

र्पा	റ്റെ वसुली न्यायाधिव हेला मजला, MTNL टेलिफोन एक्सचेंज बिा Case No.: ाद्याच्या कलम १९ च्या उप-कलम (४)	ल्डेंग, सेक्टर-३० 0A/557/2021	ए, वाशी, नवी म्	jबई–४००७०३	<b>PUBLIC NOTICE</b> This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my client, that, <b>Dr. Janardan Narayan Yadav</b> , "owner" of Flat No. 104, First Floor, Lucky Palace CHS Ltd., at Plot No. 3, S. No. 45, area adm. 595
(प्र	क्रेया) नियम, १९९३ च्या नियम ५ च्या र बँक ऑफ		) सह वाचा	Exh. No.: 9	Sq. Ft., Village Navghar, Tal.: Vasai, District: Palghar.
D/W म्.प	विरू कमल पु (कमल मुरकुटे //S/0– अरूण (स्ट दिंडोरी, ता.दिंडोरी, नाशिक, महार	न्द्व नुरकुटे			That while in transit, the following original documents have been lost and misplaced, at Vasai West Station Area. 1) Original Agreement for Sale dated 19/09/1983, between the Builder M/s. Nizam & Company as Builder and Smt. Sheela Kiran Sowani, as Purchaser, 2) Original Agreement for Sale dated 09/12/1985,
<b>(२)</b>   मु.प	<b>श्री. बाळासाहेब कचरू मुरकुटे</b> ।स्ट दिंडोरी, ता. दिंडोरी, नाशिक, महा <sup>,</sup>				between Smt. Sheela Kiran Sowani, as Seller and Smt. Gulab Kanwar Phophalia
यांच	स अर्थी 0A/557/2021 हे दिनांक <b>23/08/2(</b> यासमोर सूचीबद्ध केलेले आहे नीय न्यायाधिकरण अधिनियम कलम १५				as Purchaser, 3) Original Registration Receipt of bearing No. CHAA-253933/94, dated 05/07/1994, of the Agreement for Sale dated 04/07/1994, between Smt.
(का समन् काय	गदपत्रांच्या प्रतींसह अर्ज संलग्न) कर्जा स/सूचना जारी करण्यात येत आहे. द्याच्या कलम १९ च्या उप–कलम (४) आहेत:–	च्या वसुलीसार्ठ	दिखल केलेल	या या अर्जीवर	Gulab Kanwar Phophalia as Seller and Dr. Janardan Narayan Yadav as Purchaser related to the above said flat. If anybody is in possession of the said original documents related to said property,
(i) 3	जारता तमन्स बजावल्यानंतर ३० दिवसांच्या अ तेली मदत मंजुर केली जाऊ नये.	ात कारणे दाखर	वणे, ज्यासाठी !	प्रार्थना करण्यात	they are requested to handover the same to the below mentioned address. Further my
(ii)	मूळ अर्जाच्या अनुक्रमांक ३ए अंतर्गत अप गरिक्त इतर मालमत्ता किंवा मालमत्तेचे तप	र्नदाराने निर्दिष्ट के शील उघड करणे	त्लेल्या मालमत्ता	आणि मालमत्ते	client intend to sell the above said property, in case any objection and/or claim of any nature whatsoever in the said flat they
विल	मूळ अर्जाच्या अनुक्रमांक ३ए अंतर्गत उ हेवाट लावण्यापासून तुम्हाला प्रतिबंधित	घड केलेल्या सु केले आहे, प्रल	रक्षित मालमत्तेचे ांबित सुनावणी	ंव्यवहार किंवा आणि मालमत्ता	he/she is/are required to make the same known to the undersigned in writing with
(iv)	प्र करण्याच्या अर्जाची विल्हेवाट लावणे. तुम्ही विक्री, भाडेपटट्याने किंवा अन्य सायाच्या सामान्य मार्गात ज्या मालमत्तेवर				proof thereof within a period of <b>fourteen</b> (14) days from the date of publication hereof, failing which all rights, title and
इतर	मालमत्ता आणि मालमत्ता अनुक्रमांक गाधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय मूळ उ	३एँ अंतर्गत निवि			interest with respect to the above mentioned flat shall be effectively acquired by our clients without any reference to such claims
(v) <sup>:</sup> प्राप्त	सामान्य व्यवसायात सुरक्षित मालमत्ता किं झालेल्या विक्रीच्या रकमेसाठी तुम्ही जब	वा इतर मालमत्त ाबदार असाल अ	नाणि अशा विक्री	ोची रक्कम बँक	and the same if any, will be considered as duly waived.
तुम्ह	ा वित्तीय संस्थांकडे ठेवलेल्या खात्यात ज ाला लिखित विधानाची प्रत अर्जदारास	सादर करण्याचे	ঁ আणি ০৬/০	८/२०२३ रोजी	Date : 26.05.2023 Place : Mumbai Sd/- Rupali Ranait, Advocate
तुमच	ाळी १०.३० वाजता रजिस्ट्रारसमोर हजर व्या अनुपस्थितीत अर्जावर सुनावणी आणि सही व ऋणवसुली कार्यालयाच्या शिक्व	निर्णय घेतला ज	ाईल.		Offc.no:9, Apna Ghar Chsl, Ambadi Road, Vasai Rd. (W),Dist- Palghar - 401202 Ph. No <b>9823043466, 9284236104</b>
		<u></u>			
	,		ास्वाल) वसुली प्राधिकरण, मुंबः	अधिकारी ई (डीआरटी ३)	जाहीर सूचना
					जाहीर सूचना श्री. सुहास कासार हे ग्रॅन्ड स्क्वेअर सोसायटी चे सभासद ज्यांचा पत्ता संघवी हिल्ससमोर,
R	EMI EDELSTAHL	कर्जवसुली न्यार	प्राधिकरण, मुंबइ	ई (डीआरटी ३)	श्री. सुहास कासार हे ग्रॅन्ड स्केअर सोसायटी चे सभासद ज्यांचा पत्ता संघवी हिल्ससमोर, सुरज वॉटर पार्कजवळ, जी बी रोड, ठाणे (पश्चिम) येथे आणि सोसायटी म्हणजेच
I _	EMI EDELSTAHL legd. Office : Remi House, Plo Goregaon (East).	कर्जवसुली न्यार TUBUL ot No.11, Ca , Mumbai - 4	पाधिकरण, मुंब ARS LI ma Industri 100 063	ई (डीआरटी ३) MITED	श्री. सुहास कासार हे ग्रॅन्ड स्केअर सोसायटी चे सभासद ज्यांचा पत्ता संघवी हिल्ससमोर, सुरज वॉटर पार्कजवळ, जी बी रोड, ठाणे (पश्चिम) येथे आणि सोसायटी म्हणजेच इमारत क्र. डी/२, ग्रॅन्ड स्केअर सीएचएसएल, गाव बोरिवडे, आनंद नगर जी
R	EMI EDELSTAHL	कर्जवसुली न्यार TUBUL ot No.11, Ca , Mumbai - 4 11970PLC01	माधिकरण, मुंबर ARS LI ma Industri 100 063 14746	ई (डीआरटी ३) MITED al Estate,	श्री. सुहास कासार हे ग्रॅन्ड स्केअर सोसायटी चे सभासद ज्यांचा पत्ता संघवी हिल्ससमोर, सुरज वॉटर पार्कजवळ, जी बी रोड, ठाणे (पश्चिम) येथे आणि सोसायटी म्हणजेच इमारत क्र. डी/२, ग्रॅन्ड स्केअर सीएचएसएल, गाव बोरिवडे, आनंद नगर जी बी रोड, ठाणे (प) ४००६१५ च्या इमारतीमधील फ्लॅट क्र. १००४, १०वा
R	EMI EDELSTAHL Begd. Office : Remi House, Plo Goregaon (East), CIN : L28920Mł	कर्जवसुली न्यार TUBUL ot No.11, Ca , Mumbai - 4 11970PLC01 alone Fina	प्राधिकरण, मुंबर ARS LI ma Industri 100 063 14746 ancial Res it March, 2	ई (डीआरटी ३) MITED al Estate, sults for 2023	श्री. सुहास कासार हे ग्रॅन्ड स्केअर सोसायटी चे सभासद ज्यांचा पत्ता संघवी हिल्ससमोर, सुरज वॉटर पार्कजवळ, जी बी रोड, ठाणे (पश्चिम) येथे आणि सोसायटी म्हणजेच इमारत क्र. डी/२, ग्रॅन्ड स्केअर सीएचएसएल, गाव बोरिवडे, आनंद नगर जी बी रोड, ठाणे (प) ४००६१५ च्या इमारतीमधील फ्लॅट क्र. १००४, १०वा मजला चे धारक असून त्यांचे कोणतेही नामनिर्देशन न करता १८/०१/२०२१ रोजी
R	EMI EDELSTAHL Begd. Office : Remi House, Plo Goregaon (East), CIN : L28920Mi Extract of Audited Standa	कर्जवसुली न्यार TUBUL ot No.11, Ca , Mumbai - 4 11970PLC01 alone Fina	प्राधिकरण, मुंबर ARS LI ma Industri 100 063 14746 ancial Res it March, 2	ई (डीआरटी ३) MITED al Estate, sults for	श्री. सुहास कासार हे ग्रॅन्ड स्केअर सोसायटी चे सभासद ज्यांचा पत्ता संघवी हिल्ससमोर, सुरज वॉटर पार्कजवळ, जी बी रोड, ठाणे (पश्चिम) येथे आणि सोसायटी म्हणजेच इमारत क्र. डी/२, ग्रॅन्ड स्केअर सीएचएसएल, गाव बोरिवडे, आनंद नगर जी बी रोड, ठाणे (प) ४००६१५ च्या इमारतीमधील फ्लॅट क्र. १००४, १०वा मजला चे धारक असून त्यांचे कोणतेही नामनिर्देशन न करता १८/०१/२०२१ रोजी निधन झाले.
E SI.	EMI EDELSTAHL Begd. Office : Remi House, Plo Goregaon (East), CIN : L28920Mi Extract of Audited Standa	कर्जवंसुली न्या TUBUL ot No.11, Ca , Mumbai - 4 11970PLC0 alone Fina ended 31s Quarter ended	anधिकरण, मुंब ARS LI ma Industri 100 063 14746 ancial Res ti March, 2 (Rs Year ended	ई (डीआरटी ३) MITED al Estate, sults for 2023 s. in Lakhs) Quarter ended	श्री. सुहास कासार हे ग्रॅन्ड स्केअर सोसायटी चे सभासद ज्यांचा पत्ता संघवी हिल्ससमोर, सुरज वॉटर पार्कजवळ, जी बी रोड, ठाणे (पश्चिम) येथे आणि सोसायटी म्हणजेच इमारत क्र. डी/२, ग्रॅन्ड स्केअर सीएचएसएल, गाव बोरिवडे, आनंद नगर जी बी रोड, ठाणे (प) ४००६१५ च्या इमारतीमधील फ्लॅट क्र. १००४, १०वा मजला चे धारक असून त्यांचे कोणतेही नामनिर्देशन न करता १८/०१/२०२१ रोजी निधन झाले. सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शअर्स
E	EMI EDELSTAHL egd. Office : Remi House, Plo Goregaon (East), CIN : L28920Mł Extract of Audited Standa the quarter and year e	कर्जवंसुली न्या TUBUL ot No.11, Ca , Mumbai - 4 11970PLC0 alone Fina ended 31s Quarter ended	माधिकरण, मुंबर ARS LI ma Industri 100 063 14746 ancial Res ti March, 2 (Re Year	ई (डीआरटी ३) MITED al Estate, sults for 2023 s. in Lakhs) Quarter ended	श्री. सुहास कासार हे ग्रॅन्ड स्केअर सोसायटी चे सभासद ज्यांचा पत्ता संघवी हिल्ससमोर, सुरज वॉटर पार्कजवळ, जी बी रोड, ठाणे (पश्चिम) येथे आणि सोसायटी म्हणजेच इमारत क्र. डी/२, ग्रॅन्ड स्केअर सीएचएसएल, गाव बोरिवडे, आनंद नगर जी बी रोड, ठाणे (प) ४००६१५ च्या इमारतीमधील फ्लॅट क्र. १००४, १०वा मजला चे धारक असून त्यांचे कोणतेही नामनिर्देशन न करता १८/०१/२०२१ रोजी निधन झाले. सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभामदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस
E SI.	EMI EDELSTAHL egd. Office : Remi House, Plo Goregaon (East), CIN : L28920Mł Extract of Audited Standa the quarter and year e	assiaiged بعار TUBUL ot No.11, Ca Mumbai - 4 11970PLC01 alone Fina ended 31s Quarter ended 31.03.2023	ARS LI ma Industri 100 063 14746 ancial Res ti March, 2 (Res Year ended 31.03.2023	ई (डीआरटी ३) MITED al Estate, sults for 2023 s. in Lakhs) Quarter ended 31.03.2022	श्री. सुहास कासार हे ग्रॅन्ड स्केअर सोसायटी चे सभासद ज्यांचा पत्ता संघवी हिल्ससमोर, सुरज वॉटर पार्कजवळ, जी बी रोड, ठाणे (पश्चिम) येथे आणि सोसायटी म्हणजेच इमारत क्र. डी/२, ग्रॅन्ड स्केअर सीएचएसएल, गाव बोरिवडे, आनंद नगर जी बी रोड, ठाणे (प) ४००६१५ च्या इमारतीमधील फ्लॅट क्र. १००४, १०वा मजला चे धारक असून त्यांचे कोणतेही नामनिर्देशन न करता १८/०१/२०२१ रोजी निधन झाले. सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शअर्स
E SI. No.	EMI EDELSTAHL Tegd. Office : Remi House, Plo Goregaon (East), CIN : L28920MH Extract of Audited Standa the quarter and year of Particulars Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	astiaigent بعارة TUBUL ot No.11, Ca , Mumbai - 4 11970PLC01 alone Fina ended 31s Quarter ended 31.03.2023 (Audited) 3,887.88 53.06	ARS LI ma Industri 100 063 14746 ancial Res t March, 2 (Re Year ended 31.03.2023 (Audited) 13,565.87 27.35	(डीआरटी ३) MITED al Estate, sults for 2023 s. in Lakhs) Quarter ended 31.03.2022 (Audited) 4,376.94 136.47	श्री. सुहास कासार हे ग्रॅन्ड स्केअर सोसायटी चे सभासद ज्यांचा पत्ता संघवी हिल्ससमोर, सुरज वॉटर पार्कजवळ, जी बी रोड, ठाणे (पश्चिम) येथे आणि सोसायटी म्हणजेच इमारत क्र. डी/२, ग्रॅन्ड स्केअर सीएचएसएल, गाव बोरिवडे, आनंद नगर जी बी रोड, ठाणे (प) ४००६१५ च्या इमारतीमधील फ्लॅट क्र. १००४, १०वा मजला चे धारक असून त्यांचे कोणतेही नामनिर्देशन न करता १८/०१/२०२१ रोजी निधन झाले. सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा वारसदार किंवा इतर दावेदार/आक्षेपदार किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १० दिवसात सोसायटीच्या
E SI. No. 3	EMI EDELSTAHL Tegd. Office : Remi House, Plo Goregaon (East), CIN : L28920M Extract of Audited Standa the quarter and year of Particulars Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items) Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	مرضع بيرة المرابع <b>TUBUL</b> the No.11, Ca Mumbai - 4 11970PLC0 alone Fina ended 31s Quarter ended 31.03.2023 (Audited) 3,887.88 53.06 53.06	ARS LI ma Industri 100 063 14746 ancial Ress t March, 2 (Rs Year ended 31.03.2023 (Audited) 13,565.87 27.35	( (أع) الترك ( (الم) المراك (الم) المراك (المراك (الم) المراك (المراك (الم) المراك (الم) المراك (المراك (الم) المراك (المراك (الم) المراك (الم) مراك (الم) مراك (الم) مراك (الم) مراك (الم) مراك (المراك (الم) مراك (الم) مراك (المراك (الم) مراك (المراك (الم) مراك (المراك (الم) مراك (الم) محم (الم) مراك (الم) مرك (الم) مرك (الم) مرك (الم) مراك (الم) مرك (الم) مرى (الم) م	श्री. सुहास कासार हे ग्रॅन्ड स्केअर सोसायटी चे सभासद ज्यांचा पत्ता संघवी हिल्ससमोर, सुरज वॉटर पार्कजवळ, जी बी रोड, ठाणे (पश्चिम) येथे आणि सोसायटी म्हणजेच इमारत क्र. डी/२, ग्रॅन्ड स्केअर सीएचएसएल, गाव बोरिबडे, आनंद नगर जी बी रोड, ठाणे (प) ४००६१५ च्या इमारतीमधील फ्लॅट क्र. १००४, १०वा मजला चे धारक असून त्यांचे कोणतेही नामनिर्देशन न करता १८/०१/२०२१ रोजी निधन झाले. सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा वारसदार किंवा इतर दावेदार/आक्षेपदार किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या
E SI. No. 3 4	EMI EDELSTAHL regd. Office : Remi House, Plo Goregaon (East) CIN : L28920Mi Extract of Audited Standa the quarter and year of Particulars Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items) Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items) Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items) Net Profit / (Loss) for the period after tax	asia सुली न्या TUBUL ot No.11, Ca Mumbai - 4 11970PLC0 alone Fina ended 31s Quarter ended 31.03.2023 (Audited) 3,887.88 53.06 53.06	ARS LI ma Industri 100 063 14746 ancial Ress 14746 ancial Ress 14746 31.03.2023 (Audited) 13,565.87 27.35 27.35	(डीआरटी ३) MITED al Estate, sults for 2023 s. in Lakhs) Quarter ended 31.03.2022 (Audited) 4,376.94 136.47 136.47	श्री. सुहास कासार हे ग्रॅन्ड स्केअर सोसायटी चे सभासद ज्यांचा पत्ता संघवी हिल्ससमोर, सुरज वॉटर पार्कजवळ, जी बी रोड, ठाणे (पश्चिम) येथे आणि सोसायटी म्हणजेच इमारत क्र. डी/२, ग्रॅन्ड स्केअर सीएचएसएल, गाव बोरिवडे, आनंद नगर जी बी रोड, ठाणे (प) ४००६१५ च्या इमारतीमधील फ्लॅट क्र. १००४, १०वा मजला चे धारक असून त्यांचे कोणतेही नामनिर्देशन न करता १८/०१/२०२१ रोजी निधन झाले. सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा वारसदार किंवा झ्तर दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून दावे किंवा आक्षेप छेलास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १० दिवसात सोसायटीच्या मांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दाव्या/ आक्षेपांच्या पुष्ठ्य्ध अशी कागदपत्रे आणि
E SI. No. 3	EMI EDELSTAHL regd. Office : Remi House, Plo Goregaon (East) CIN : L28920MI Extract of Audited Standa the quarter and year of Particulars Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items) Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items) Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items) Net Profit / (Loss) for the period after tax Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income	مرضع بيرة المرابع <b>TUBUL</b> the No.11, Ca Mumbai - 4 11970PLC0 alone Fina ended 31s Quarter ended 31.03.2023 (Audited) 3,887.88 53.06 53.06	ARS LI ma Industri 100 063 14746 ancial Ress t March, 2 (Rs Year ended 31.03.2023 (Audited) 13,565.87 27.35	( (أع) الترك ( (الم) المراك (الم) المراك (المراك (الم) المراك (المراك (الم) المراك (الم) المراك (المراك (الم) المراك (المراك (الم) المراك (الم) مراك (الم) مراك (الم) مراك (الم) مراك (الم) مراك (المراك (الم) مراك (الم) مراك (المراك (الم) مراك (المراك (الم) مراك (المراك (الم) مراك (الم) محم (الم) مراك (الم) مرك (الم) مرك (الم) مرك (الم) مراك (الم) مرك (الم) مرى (الم) م	<ul> <li>श्री. सुहास कासार हे ग्रॅन्ड स्केअर सोसायटी चे सभासद ज्यांचा पत्ता संघवी हिल्ससमोर, सुरज वॉटर पार्कजवळ, जी बी रोड, ठाणे (पश्चिम) येथे आणि सोसायटी म्हणजेच इमारत क्र. डी/२, ग्रॅन्ड स्केअर सीएचएसएल, गाव बोरिवडे, आनंद नगर जी बी रोड, ठाणे (प) ४००६१५ च्या इमारतीमधील फ्लॅट क्र. १००४, १०वा मजला चे धारक असून त्यांचे कोणतेही नामनिर्देशन न करता १८/०१/२०२१ रोजी निधन झाले. सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा वारसदार किंवा उन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १० दिवसात सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितरांबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या प्रतींसह मागवित आहे. वर दिलेल्या मुरतीत जर दावे/ आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या</li> </ul>
E SI. No. 3 4	EMI EDELSTAHL Tegd. Office : Remi House, Plo Goregaon (East), CIN : L28920M Extract of Audited Standa the quarter and year e Particulars Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items) Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items) Net Profit / (Loss) for the period after tax Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other	asia सुली न्या TUBUL ot No.11, Ca Mumbai - 4 11970PLC0 alone Fina ended 31s Quarter ended 31.03.2023 (Audited) 3,887.88 53.06 53.06	ARS LI ma Industri 100 063 14746 ancial Ress 14746 ancial Ress 14746 31.03.2023 (Audited) 13,565.87 27.35 27.35	(डीआरटी ३) MITED al Estate, sults for 2023 s. in Lakhs) Quarter ended 31.03.2022 (Audited) 4,376.94 136.47 136.47	<ul> <li>श्री. सुहास कासार हे ग्रॅन्ड स्केअर सोसायटी चे सभासद ज्यांचा पत्ता संघवी हिल्ससमोर, सुरज वॉटर पार्कजवळ, जी बी रोड, ठाणे (पश्चिम) येथे आणि सोसायटी म्हणजेच इमारत क्र. डी/२, ग्रॅन्ड स्केअर सीएचएसएल, गाव बोरिवडे, आनंद नगर जी बी रोड, ठाणे (प) ४००६१५ च्या इमारतीमधील फ्लॅट क्र. १००४, १०वा मजला चे धारक असून त्यांचे कोणतेही नामनिर्देशन न करता १८/०१/२०२१ रोजी निधन झाले.</li> <li>सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा वारसदार किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १० दिवसात सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या श्रेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या प्रतींसह मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत जर दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटीच्या उपविधीतील ततुदुदीमधील दिलेल्या मार्गाने सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या श्रेअर्स व हितरांबंधाचे हस्तांतर करण्यास सोसायटी मोकळी असेल, जर, सोसायटीच्या</li> </ul>
E SI. No. 1 2 3 4 5	EMI EDELSTAHL regd. Office : Remi House, Plo Goregaon (East) CIN : L28920MI Extract of Audited Standa the quarter and year of Particulars Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period before Tax and Exceptional items) Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items) Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items) Net Profit / (Loss) for the period after tax Total Comprehensive Income for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	asia सुली न्या TUBUL ot No.11, Ca Mumbai - 4 11970PLC01 alone Fina ended 31s Quarter ended 31s Quarter ended 31.03.2023 (Audited) 3,887.88 53.06 53.06 42.56	ARS LI ma Industri 100 063 14746 ancial Ress 14746 ancial Ress 14746 31.03.2023 (Audited) 13,565.87 27.35 27.35 27.35 14.77 21.67	(डीआरटी ३) MITED al Estate, sults for 2023 s. in Lakhs) Quarter ended 31.03.2022 (Audited) 4,376.94 136.47 136.47 10.08 (2.93)	<ul> <li>श्री. सुहास कासार हे ग्रॅन्ड स्केअर सोसायटी चे सभासद ज्यांचा पत्ता संघवी हिल्ससमोर, सुरज वॉटर पार्कजवळ, जी बी रोड, ठाणे (पश्चिम) येथे आणि सोसायटी म्हणजेच इमारत क्र. डी/२, ग्रॅन्ड स्केअर सीएचएसएल, गाव बोरिवडे, आनंद नगर जी बी रोड, ठाणे (प) ४००६१५ च्या इमारतीमधील फ्लॅट क्र. १००४, १०वा मजला चे धारक असून त्यांचे कोणतेही नामनिर्देशन न करता १८/०१/२०२१ रोजी निधन झाले. सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा वारसदार किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १० दिवसात सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या श्रेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या प्रठींसह मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत जर दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटीच्या उपविधीतील तर्तुदीमधील दिलेल्या मार्गाने सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या श्रेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर करण्यास</li> </ul>

1. Basic

2. Diluted

Mumbai May 25, 2023

www.remigroup.com.

0.09 0.09 NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of तारखेपर्यंत उपलब्ध आहे. the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at सन्मा. सचिव ठिकाण : ठाणे On Behalf of Board of Directors

दिनांक : २६-०५-२०२३

गेर. उाणे नेच अर

जी व्या ेवा ोही ोजी <u>न</u> / अर्स ारस तर न्य दावे च्या च्या व्या ਠੀ ग / णि वर गले ील च्या दाचे गस च्या यत च्या टीने ील गही ची ਾਠੀ सोसायटीचे कार्यालय/ सोसायटीचे सन्मा. सचिव यांचेकडे स. १०.०० ते रात्रौ ८.०० च्या मध्ये सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून तिच्या कालावधी समाप्तीच्या ग्रॅन्ड स्क्वेअर सोसायटी च्या वतीने आणि करिता

### **K K FINCORP LIMITED**

0.32

0.32

0.13

0.13

Sd/-

(Rishabh R. Saraf)

Managing Director

Regd. Office: Remi House, Plot No. 11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai - 400 063 CIN-L65990MH1981PLC023696

Extract of Consolidated Audited Results for the guarter and year ended 31st March, 2023

		· ·	(R	s. in Lakhs)
SI.		Quarter ended	Year ended	Quarter ended
No.	Particulars	31-03-2023	31-03-2023	31-03-2022
		(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	26.56	91.74	135.49
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	19.06	70.11	138.14
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	19.06	70.11	138.14
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	17.77	62.91	125.81
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(27.19)	13.45	56.36
6	Equity Share Capital	560.00	560.00	560.00
7	Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2022		873.64	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic (₹)	0.32	1.12	2.25
	2. Diluted (₹)	0.32	1.12	2.25
NOT	E: 1. The above is an ext Results filed with the			

Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the BSE website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com.

2. Key unaudited standlone financial information of the company are under :

Particulars	Quarter ended 31-03-2023	Year ended 31-03-2023	Quarter ended 31-03-2022
	(Audited)	(Audited)	(Audited)
Total Income	26.56	91.74	135.49
Profit before Tax	21.67	69.75	129.28
Profit after Tax	20.38	62.55	116.95
		On Behalf of Bo	ard of Directors
			Sd/-
Mumbai, MAY 25, 2023			JMAR SHARMA) - Time - Director

# JAYABHARAT CREDIT LI

Since 1943

(Formerly known as The Jayabharat Credit & Investment Co. Ltd.) CIN: L66000MH1943PLC003899 19-20, Rajabahadur Mansion No. 22, 4th Floor, Opp. S.B.I. Main Branch, Near Stock Exchange, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai - 400023.

Tel: (022) 22643022/23, Email: icl@jayabharat.com, Website: www.jayabharat.com

3	ANDALONE STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FO	JR THE FUL	URTH QUARTER	TAND YEAR EN	UED 3151 MA		5	ATEMENT OF STANDALONE ASSETS AND LIAB	LITTES AS AT 313	
0	Otendelane		Quarter Ended		Veer F	(Rs. In Lacs)		1	As at 31st	(Rs. In Lacs As at 31st
Sr. No	Standalone Particulars	(31.03.2023)	4	(31.03.2022)	Year E (31.03.2023)	(31.03.2022)	Sr. No		March 2023	March 2022
110.	Particulars	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	NO.	•	12 Months	12 Months
1	Income from Operations	(nuulicu)	(Unaddited)	(Addited)	(nuuncu)	(Additod)	1	ASSETS:		
ľ.	(a) Revenue from Operations		-					Non - Current Assets:		
	(b) Other Income	1.37	-	2.51	86.58	2.68		(a) Property, Plant and Equipment	-	26.63
	Total Income	1.37		2.51	86.58	2.00		(b) Deferred Tax Assets (Net)	-	3.36
0		1.37	-	2.01	00.00	2.00		(c) Other Non Current Assets	-	65.54
2	Expenses	1 /1	0.10	0.01	4.00	0.50			-	95.53
	(a) Employee Benefit Expenses	1.41	2.12	3.31	4.93	9.58		Current Assets:		
	(b) Finance Cost	30.22	-	-	30.22	-		(a) Financial Assets	-	-
	(c) Depreciation and Amortisation Expenses	-	0.10	0.18	0.42	0.74		(i) Cash and Cash Equivalents	4.24	3.48
	(d) Other Expenses	29.19	19.58	24.38	111.26	79.55		(ii) Bank Balances other than Cash and		
	Total Expenses	60.82	21.80	27.87	146.83	89.87		Cash Equivalents	-	2.00
3	Profit / (Loss) before, Exceptional Items and Tax (1-2)	(59.45)	(21.80)	(25.36)	(60.25)	(87.19)		(iii) Other Financial Assets	-	2.79
4	Exceptional Items	-	-	-		-		(b) Current Tax Assets	0.97	-
5	Profit / (Loss) before Tax (5-6)	(59.45)	(21.80)	(25.36)	(60.25)	(87.19)		TOTAL CURRENT ASSETS	5.21	8.27
6	Tax Expenses							TOTAL ASSETS	5.21	103.80
	(a) Current Tax	-	-	-	-	-	11.	EQUITY AND LIABILITIES:		
	(b) Deferred Tax	3.36	-	-	3.36	-	1	Equity:		
	Tax Adjustment of earlier years (Ref. Not No. 4)	17.06	68.90	-	85.96	-		(a) Equity Share Capital	500.00	500.00
	Total Tax Expenses	20.42	68.90	-	89.32	-		(b) Other Equity	(6,378.94)	(6,229.37)
7	Net Profit/ (Loss) for the period (5-6)	(79.87)	(90.70)	(25.36)	(149.57)	(87.19)		Total Equity	(5,878.94)	(5,729.37)
8	Other Comprehensive Income /(Loss)							Liabilities:	(0,070.34)	(0,723.07)
	(a) Items not to be reclassified to Profit & Loss Accounts	-	-	-	-	-		Current Liabilities:		
	(b) Income tax relating to items not to be reclassified to Profit &							(a) Financial Liabilities:		
	Loss Accounts	-	-	-	-	-		(i) Borrowings	5,808.37	5,801.31
	(c) Items reclassified to Profit & Loss Accounts	-	-	-	-	-		(b) Other Current Liabilities	75.78	31.86
	(d) Income tax relating to items reclassified to Profit & Loss Accounts	-	-	-	-	-			5.884.15	5,833.17
	Total Other Comprehensive Income /(Loss)	-	-	-	-	-			5,004.15	103.80
9	Other Comprehensive Income/(Loss) for the period (Net of Tax							TOTAL EQUITY AND LIABILITIES	5.21	103.80
<b>_</b>	Expenses) (8-9)	-	-	-	-	-	JAG	DISH CHAND & CO , For and	on behalf of the B	
10	Total Comprehensive Income/(Loss)	(79.87)	(90.70)	(25.36)	(149.57)	(87.19)		rtered Accountants	JAYABHARAT	CREDIT LIMITEI
11	Paid -up Equity Share Capital							itosh Kumar Jha		ARUN MITTE
	(Face Value of Rs.10/- each)	500.00	500.00	500.00	500.00	500.00		mbership No.532638 N: 23532638BGWYFN2990		Directo DIN: 00022941)
12	Reserves excluding Revaluation Reserves as per Balance Sheet.	-	-	-	(6,378.94)	(6,229.37)	UD	N. 2333283886WTFN2998		(DIN. 00022941
13	Earning Per Share before and after Extra-ordinary Items									
	(of Rs. 10/- each)( not annualised):									
	(a) Basic (Rs.)	(1.60)	(1.81)	(0.51)	(2.99)	(1.74)				
	(b) Diluted (Rs)	(1.60)	(1.81)	(0.51)	(2.99)	(1.74)		ce : Mumbai e : 24th May, 2023		lace : New Dell
										: 24th May, 202

l . The above A ons, 2015 were reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board Directors in their meeting held on Wednesday, May 24, 2023

2. Audit under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations. 2015 has been carried out by the Statutory Auditors of the Company. The Auditors have expressed an Unmodified Report on the financial statements of the Company 3. At present the company is not in any active business, hence, Segment Reporting is not applicable.

4. During the year ended March 31. 2023, management has reviewed various tax balances outstanding pertaining to earlier years and has charged Rs. 85.96 Lakh as Tax Adjustment.

5. The figures of the last quarter are the balancing figures in respect of financial results between audited figures of the financial year ended on March 31, 2023 and the Published Year to date figures upto 3rd quarter, i.e. December 31, 2022 of the current year, which were subjected to limited review

6. The Promoter's Financial Support by way of Inter Corporate Deposits of Rs. 5,808.37 Lakh from time to time helps the company to meet with any financial requirement including, expenses for operational activities, although the existing accumulated loss is Rs. 7,346.64 Lakhand negative net worth of Rs. 5.878.94 Lakh and accordingly the financial statements are prepared on Going Concern Basis

7. Previous year's period's figures have been regrouped & reclassified, wherever necessary.

8. The Financial Results are available on the website of Bombay Stock Exchange Ltd. (www.bseindia.com) and the website of the Company i.e. www.jayabharat.com